

MAHESH DEVELOPERS LIMITED

(Erstwhile Mahesh Developers Pvt Ltd.)

(CIN: L45200MH2008PLC186276)

Registered Office: Uma Shikhar, 13th Road Behind Khar Telephone Exchange, Khar (West), Mumbai-400052,
Maharashtra, India

Contact No: 022-26000038 Email ID: mdplgroup@gmail.com Website: www.maheshdevelopers.com

Date: 16/08/2021

To,
The Manager- Listing Department,
BSE Limited,
PhirozeJeejeebhoy Towers
25th Floor, Dalal Street, Fort,
Mumbai - 400001,
Maharashtra, India

Subject: Intimation of Publication of Standalone Audited Financial Results in Newspapers:

Ref: Mahesh Developers Limited,

Security Code: 542677

ISIN: INE01M001013

Respected Sir/Madam,

Pursuant to Regulation 33, 47 and other applicable Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended by 2018, the Standalone Unaudited Financial Results for the 01st Quarter ended on June 30, 2021 were duly published in following Newspapers dated August 16, 2021:

- A. Business Standard
- B. Pratahkaal


The Copy of Published Results is enclosed for your reference.

Kindly take notice of the same and acknowledges the receipt.

Thanking you,

For Mahesh Developers Limited

(Formally Known as Mahesh Developers Private Limited)


Kajal A Govani

Company Secretary & Compliance Officer

ACS-63535

Place: Mumbai



NOTICE

FORM B
PUBLIC ANNOUNCEMENT
(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016)
FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF VASCULAR THERAPEUTICS INDIA PRIVATE LIMITED (CORPORATE DEBTOR IN LIQUIDATION)

1. Name of corporate debtor: Vascular Therapeutics India Pvt. Ltd. (Corporate Debtor in Liquidation)

2. Date of incorporation of corporate debtor: March 09th 2002

3. Authority under which corporate debtor is incorporated/registered: Ministry of Corporate Affairs Registrar of Companies, Mumbai

4. Corporate Identity No./ Limited Liability Identification No. of Corporate Debtor: CIN:U33100M2002PTC135060

5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor: 10, Floor - 5, Plot - 75/77, C, SherarBaag, Near, R B Nagar, Unimetro, Chinchbunder Mumbai 400009 MH IN July 23rd, 2021

6. Date of closure of Insolvency Resolution Process: July 23rd, 2021

7. Liquidation commencement date of corporate debtor: July 23rd, 2021

8. Name and registration number of the insolvency professional acting as liquidator: Mahesh R Surka Reg. No: BB/01/PA-001/JP-P04013/2017-2018/10736

9. Address and e-mail of the liquidator, as registered with the Board: Add: 173, Ujwal Bhawan, Sonawala Road, Goregaon East, Mumbai - 400 063 Email: mahesh@msurka.com

10. Address and e-mail to be used for correspondence with the liquidator: Add: 173, Ujwal Bhawan, Sonawala Road, Goregaon East, Mumbai - 400 063 Mobile: 9322531414 / 987044469 Email: mahesh@msurka.com

11. Last date for submission of claims: August 22nd, 2021

12. Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of VASCULAR THERAPEUTICS INDIA PRIVATE LIMITED (CORPORATE DEBTOR IN LIQUIDATION) on July 23rd, 2021. The order copy received to the appointed Liquidator was on 12th August 2021.

The stakeholders of VASCULAR THERAPEUTICS INDIA PRIVATE LIMITED (CORPORATE DEBTOR IN LIQUIDATION) are hereby called upon to submit a proof of their claims, on or August 22nd, 2021, to the liquidator at the address mentioned against item 10. The financial creditors shall submit their proof of claims in electronic mode. All other stakeholders are required to submit the proof of claims in paper, post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name: Mahesh Surka
Reg. No: BB/01/PA-001/JP-P04013/2017-2018/10736
Liquidator of VASCULAR THERAPEUTICS INDIA PRIVATE LIMITED (CORPORATE DEBTOR IN LIQUIDATION)
Date: August 13, 2021
Place: Mumbai

SINNAR BIDI UYOG LIMITED

Regd. Office: Pashan Mahal, 3rd Floor, Room No. 82, Laxmi, Vashishta, Vashin, Mumbai - 400016.
E-mail: investor@annatid.com website: www.sinnarbid.com Ph: 022-25942311, Fax: 022-2595998
CIN: L40009MH1974PLC017794

Extract of the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June 2021

Sl No	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations	123.82	118.33	107.75	123.82
2	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary Items)	(9.23)	(37.47)	12.87	(9.23)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary Items)	(9.23)	(37.47)	12.87	(9.23)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	(9.16)	(33.24)	7.85	(9.16)
5	Total Comprehensive Income for the period comprising Net Profit / (Loss) for the period & Other Comprehensive Income	(9.14)	(33.22)	7.85	(9.14)
6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00
7	Reserve (excluding Revaluation Reserves) as per Audited Balance Sheet	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.5/- each)				
a) Basic	(2.28)	(8.31)	1.96	(2.28)	(8.31)
b) Diluted	(2.29)	(8.31)	1.96	(2.29)	(8.31)

Note: The above is an extract of the detailed format of quarterly and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended standalone financial results are available on the Stock Exchange website, www.secdisc.com and on the company's website www.sinnarbid.com

By Order of the Board
SINNAR BIDI UYOG LTD
Sd/-
M. D. Deshpande
(Whole Time Director and CFO)
Date: 14th August 2021

Form No. INC-25A
BEFORE THE REGIONAL DIRECTOR, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS
WESTERN REGION

In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of the Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of M/s Karishma Commodities and Derivatives Limited having its registered office at 308, Maker Bhawan No. 11, 3rd Floor, 21, New Marine Lines, Mumbai, Maharashtra - 400 020, India. Applicant

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Regional Director under section 14 of the Companies Act, 2013 read with all related rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on July 23, 2021 to enable the company to give effect to such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or sent by registered post his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Everest Building, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai - 400 002, within fourteen (14) days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below.

Date: August 10, 2021

Place: Mumbai

Address of registered office of the Company: 308, Maker Bhawan No. 11, 3rd Floor, 21, New Marine Lines, Mumbai - 400 020

For and on behalf of the Applicant: Sd/- Mahesh Kumar Soni
Director - DIN: 00045370

RUBRA MEDICATIONS LIMITED

CIN: L74110MH1991PLC328598
Reg. Office: 8th floor, Reghroth, Gulbargh Cross Road No. 6, J/P/O Scheme, Mumbai - 400049 | Website: www.rubramed.com | Email: IR.rubra@rubramed.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30-Jun-21	30-Jun-20	
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	69.61	48.5	0.00
2	Net Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and/or Extraordinary Items	-	-	-
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.91	0.82	-0.6
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.91	0.82	-0.6
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	0.71	0.57	-0.6
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	546.83	546.83	546.83
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
1. Basic	0.01	0.01	0.00	
2. Diluted	0.01	0.01	0.00	

Note: The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Board of Directors at its meeting held today.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2021 are available on the websites of SSE (www.secdisc.com) and Company's website (www.rubramed.com)

For Rubra Medications Limited
Sd/-
Asha Kapoor
Director (Finance) & CFO
DIN: 02799429

Date: 13th August, 2021
Place: Mumbai

SHARDUL SECURITIES LIMITED

CIN: L50100MH1985PLC039537
G-12, Tubanti Chambers, 212 Nariman Point, Mumbai - 400 021
Tel No.: 3021 5500 / 4009 0500 Fax: 2284 5595 / 65083059
Website: www.shardulsecurities.com | e-mail: investor@shardulsec.com

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for Quarter ended 30th June 2021 (Rs. in Lakhs, except per share data)

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter ended	Year ended	Quarter ended	Year ended
		30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations (Net)	505.24	612.50	1,976.10	578.13
2	Net Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and/or Extraordinary Items	477.93	780.73	1,827.13	516.94
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	477.93	780.73	1,827.13	516.94
4	Net Profit / (Loss) for the period after tax	344.73	578.01	1,376.75	373.14
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)	1,491.57	6,161.27	10,313.68	1,758.44
6	Paid-up Equity Share Capital (Face value Rs 10 each)	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet)	-	-	29,478.68	-
8	Earnings per equity share of face value of Rs. 10/- each (not annualised)	1.97	3.30	7.87	2.13
a) Basic (in Rs.)	1.97	3.30	7.87	2.13	
b) Diluted (in Rs.)	1.97	3.30	7.87	2.13	

Note: The above is an extract of the detailed Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly ended Financial Results are available on the website www.shardulsec.com

The audit committee reviewed the above results and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.

For Shardul Securities Limited
Yogendra Chaturvedi
Executive Director & CEO
DIN: 08013613

Date: Mumbai
Date: 14th August, 2021

MAHESH DEVELOPERS PVT LTD

(Formerly Mahesh Developers Pvt Ltd)
CIN: L40009MH1974PLC017794
Registered Office: Uma Shikhar, 13th Road, Behind Khar Telephone Exchange, Khar (West), Mumbai - 400 052. India. Contact No: 022-26990008
Email: ID.mdp@mahesh.com Website: www.maheshdevelopers.com

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended
		30.06.2021	31.03.2021	
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income	0.00	0.72	0.00
2	Net Profit for the period before tax, Exceptional and/or Extraordinary Items	(5.00)	(3.73)	(1.73)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5.00)	(3.73)	(1.73)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5.00)	(3.73)	(1.73)
5	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	216.98	(3.73)	(1.73)
6	Earnings per share (Face Value of Rs. 10/- each)	41.52	41.52	41.52
7	Other Equity excluding Revaluation Reserves	216.98	106.85	120.32
8	Earnings per share (Basic and Diluted) (in Rs.)	5.20	(0.06)	(0.04)

Note: The Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 14, 2021.

2. Financial results of the company have been prepared in accordance with IND AS.

3. During the quarter ended June 30, 2021 the company has only one reportable segment namely Civil Construction and Real Estate Development and hence separate segment reporting requirements are not applicable.

4. The company is a partner in M/s Shreeji Life Space having 72% share in the partnership. The said partnership is executing residential redevelopment projects on 10th Road, Khar West, Mumbai 400052. The WOP of the Firm as at: June 30, 2021 was Rs. 91,19,62,408. During the relevant quarter the company has not received any income from Shreeji Life Space.

5. Previous figures have been reviewed, re-awarded and re-classified wherever necessary to conform to current periods classification. EPS has been calculated in accordance with IND AS 33.

6. The outbreak of the global pandemic of COVID-19 across the world and also the lockdown imposed by Governments has impacted the economy to a large extent. This also had an impact on the operations of the company. The construction activities and sites of the company were largely closed during the Quarter The Company is in the process of raising funds from its bankers and other sources to ensure that there is no adverse impact of the pandemic on the company's financial performance. There has been no adverse impact on the assets of the company. Based on the current estimates, the Company does not expect any further significant impact on such carrying values. There shall be no adverse impact on any contractual obligation. This being an evolving situation, the Board is continuously monitoring the Situation on regular basis.

7. The company has adopted all the Ind AS standards and the adoption was carried out in accordance with Ind AS 101 First time adoption of Indian Accounting Standards including certification issued by Ind AS Transition Facility Group (ITFG) on various issues. The transition was carried out from Indian Accounting Principles generally accepted in India as prescribed under Sec. 133 of the erstwhile Companies Act, 1956 to the Companies Accounting Rules 2016 (CAAR), which was the previous GAAP. Reconciliation of Statement of Profit and Loss for the quarter ended June 30, 2021 as per IGAAP and Ind AS:

Particulars Amounts (in lakhs)

Profit (Loss) Before Tax (5.00)

Ind AS adjustments:

Add: Interest Income 288.80

Less: Interest Expenses (26.17)

Less: Provision for Tax (40.57)

Net Profit (Loss) as per Ind AS 216.98

Interest Income and Interest Expenses

Under Ind AS, Financial Assets/Liabilities have been recognized at fair value and differential amount between carrying balance and fair value has been transferred to prepaid Loss. The impact is reflected under Interest Income and Interest Expense in the Statement of Profit and Loss for the quarter ended 30/06/2021.

Finance Cost

Under Ind AS such expenditures are considered for calculating effective interest rate.

Provision of Expected Credit Loss (ECL)

As per Ind AS 109, impairment losses of financial assets are recognised in the amount of Expected Credit Loss (ECL).

Note: The financial results for the quarter ended 30th June 2021 are available on the Company's website www.maheshdevelopers.com and have been submitted to the SEBI Limited (www.secdisc.com), where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of Board of Directors
For, Mahesh Developers Pvt Ltd
Sd/-
Director
Date: Mumbai
Date: 16/08/2021

WIKSIT ENGINEERING LIMITED

CIN: L9999MH1983PLC029321
Regd. Off. Room No. 1-2, Kasapda Chambers,
51 Bharat Street, Masjid Bunder, (E), Mumbai (MH) - 400009.

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

(Rs. in Lakhs except EPS)

Particulars	Quarter ended		Year ended
	30.06.2021	30.06.2020	
	Unaudited	Audited	Audited
Total Income from operations (Net)	-	-	(47.74)
Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and/or Extraordinary Items	(4.72)	(4.70)	(399.02)
Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional and/or Extraordinary Items)	(4.72)	(4.70)	(399.02)
Net Profit / (Loss) for the period after tax (After exceptional and/or Extraordinary Items)	(4.72)	(4.70)	(438.37)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(4.72)	(4.70)	(438.37)
Equity Share Capital	24.90	24.90	24.90
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
1. Basic	(1.90)	(1.89)	(175.25)
2. Diluted	(1.90)	(1.89)	(175.25)

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the stock exchange website www.secdisc.com and on the Company's website www.wiksit.com.

By the order of the Board
Sd/-
Ragunandan Khandelwal
Managing Director and CFO
DIN: 00401113

Date: 14.08.2021
Place: Mumbai

Pooja Entertainment And Films Limited

CIN No.: L9999MH1986PLC040559
Registered Office: POOJA HOUSE, 1ST FLOOR, CTS No. 892-893, OPP. J. W. MARRIOTT HOTEL, JIJUJI TARA ROAD, JIJUJI, MUMBAI - 400049.
Phone: 022-26121613/14, Fax: 022-26631275, Website: www.poojaentertainmentandfilms.in,
Email: investor@poojaentertainmentandfilms.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2021 (Except Earnings per Share)

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ended	Year ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Year ended
	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	14.99	2.07	21.66	80.53	770.09	64.72
2. Profit/(Loss) from ordinary activities before tax	1.11	(29.32)	2.09	(0.50)	721.36	13.70
3. Profit/(Loss) from ordinary activities after tax *	0.83	(25.84)	2.14	(4.36)	731.08	17.27
4. Total Comprehensive Income for the period	0.83	(25.84)	2.14	(4.36)	740.89	17.07
5. Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32
6. Other Equity (Excluding Revaluation Reserves)	-	-	-	-	-	-
7. Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised)	0.02	(0.57)	0.05	(0.10)	16.13	0.38
a) Basic Rs.	0.02	(0.57)	0.05	(0.10)	16.13	0.38
b) Diluted Rs.	0.02	(0.57)	0.05	(0.10)	16.13	0.38

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly ended Financial Results are available on the Stock Exchange Website www.secdisc.com and on Company's website www.poojaentertainmentandfilms.in

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2021 For Pooja Entertainment And Films Limited.

For Pooja Entertainment and Films Limited
Deepsikhia Dhiral Deshmukh
Director
DIN No.: 02146210

Date: London
Date: 14/08/2021

Suryaamba Spinning Mills Limited

CIN: L18100GT2007PLC035631
Reg. office: 1st Floor, Suryatowers, 105, 9 Road, Secunderabad TG 500 003 Corporate Office: A-101, Kanha Apartment, 128, Oshani, Katol Road, Nagpur 440 013, MH. Tel. No.: 040 27913380, 772001376. E-mail: sambia.nsg@gmail.com, Website: www.suryaamba.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2021

(Figures in Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year Ended
	30-06-2021	31-03-2021	
	Unaudited	Audited	Unaudited
Total Income from Operations (Net)	4,785.86	4,943.67	1,173.05
Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	290.37	343.13	(110.48)
Profit for the period after tax*	261.03	311.68	(95.79)
Total Comprehensive Income for the period after tax (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	262.69	307.81	(92.28)
Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	293.19	293.19	293.19
Reserves (excluding Revaluation Reserves) & other equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	3,558.08
Earnings Per Share (not annualized) (in Rupees)			
Basic:	8.90	10.63	(3.27)
Diluted:	8.90	10.63	(3.27)

* There were no exceptional and extra-ordinary items for the reporting period.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results are available on the websites of the Stock Exchange name BSE Limited (www.bseindia.com) and on the Company's Website www.suryaamba.com.

For Suryaamba Spinning Mills Ltd.
Sd/-
Virender Kumar Agarwal
(Managing Director)
DIN: 00013314

Date: 14.08.2021
Place: Secunderabad

AJR INFRA AND TOLLING LIMITED

(Formerly Gammon Infrastructure Projects Limited)
Registered Office: 3rd Floor, 38, Hamilton House, J. N. Heredia Marg, Ballari Estate, Mumbai - 400 038, INDIA
Tel: 91-22-6748 7200 | Email: compliances@gammoninfra.com | Website: www.gammoninfra.com | CIN: L45303MH2001PLC131728

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2021

(₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE		CONSOLIDATED	
		Quarter ended	Year ended	Quarter ended	Year ended
		30 th June 2021	31 st March 2021	30 th June 2020	31 st March 2021
		(un-audited)	(audited)	(un-audited)	(audited)
1	Total Income from Operations	3,382.71	371.46	4,214.09	25,379.70
2	Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary Items	1,534.46	4,085.25	(152.89)	3,360.78
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,534.46	4,085.25	(152.89)	3,360.78
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,522.94	1,410.94	(181.32)	624.70
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,522.94	1,410.92	(181.32)	623.78
6	Equity Share Capital	18,917.84	18,917.84	18,917.84	18,917.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	66,490.28	-
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) -				

